

नमुना एन^० २

(कलम ८१ आणि नियम ६९ (3) पहा)

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांच्या अहवालाचे निदर्शनात्मक स्वरूप

प्रति

अध्यक्ष/सचिव/मुख्य कार्यकारी आधिकारी

श्री लक्ष्मीनारायण ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या. नृसिंहवाडी,

यांचेकडे

संदर्भ : नियुक्ती पत्र ठराव क्र. ८ ब दिनांक २०.०७.२०२५ प्रमाणित लेखापरीक्षण म्हणून
आर्थिक विवरणाचा अहवाल

१ श्री लक्ष्मीनारायण ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या. नृसिंहवाडी यांचे आर्थिक विवरणाचे लेखापरिक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये तालेबंदपत्रक दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंतचे असून वर्षाच्या अखेर पर्यंतचे नफा आणि तोटा विवरणपत्रक आणि हिशोबाच्या धोरणांच्या अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून, संस्थेचे लेखापरिक्षण आम्ही दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत केलेले आहे.


व्यवस्थापनाची आर्थिक विवरण पत्राची जबाबदारी

२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे आणि त्याखालील बनविलेले नियमान्वये आर्थिक विवरणपत्र तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे अंमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

लेखापरिक्षकाची जबाबदारी

३. केलेल्या लेखापरिक्षणावर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे व ते आम्ही केलेल्या लेखापरिक्षेच्या पायावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया याप्रमाणे लेखापरिक्षणाचे आम्ही संचालन केलेले आहे. अशा प्राणभूत नितिमत्तेच्या पालनाची जरूरी आहे व ती आम्ही पाललेली आहे. आणि लेखापरिक्षण योग्य आश्वासनापूर्वी मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासून मुक्त राहिल व ते फसवणूक व चुकीमुळे असेल त्याचे पालन आम्ही केलेले आहे.

४. लेखापरिक्षणामध्ये लेखापरिक्षणामधील जे उघड न केलेले आणि रक्कम यातील पुरावा जमा करणे ही याची पद्धत आहे व ते लेखापरिक्षणाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या



आर्थिक विवरणपत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पद्धत जर ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल. त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेल्या आर्थिक विवरणअंतर्गत निर्णय आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पद्धत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरिक्षेमध्ये जमाखर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनाचा वापर आणि जमाखर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरण पत्राचे सादरीकरण यांचा समावेश होतो.

५. लेखापरिक्षणाचा पुरावा जो आम्ही मिळविलेला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा विश्वास आहे.

अभिप्राय

६. आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ आणि इतर लागू होणारे अधिनियम आणि किंवा निबंधकांनी प्रसिद्ध केलेली संस्थेला जरूरीची असणारी परिपत्रके आणि योग्य व उचित बलकटी आणण्यासाठी उचिता दृष्टीकोन जो सर्वसाधारणपणे भारतात मान्य केला आहे.

अ. तालेबंद पत्रकाच्या संबंधात संस्थेच्या बाबतीत दिनांक ३१ मार्च २०२६ परिस्थितीनुसार.

ब. नफा आणि तोटा विवरणपत्राच्या बाबतीत, जमा आणि खर्च या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पात्र राहून सत्य व रास्ता स्थिती दर्शवित आहे.

इतर कायदेशीर आणि नियामक बाबींवरील अहवाल

७. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार तालेबंदपत्रक आणि नफा आणि तोटा विवरणपत्र तयार केलेले आहे.

८. आम्ही अहवाल देतो की आमच्या लेखापरिक्षण अहवालातील शोयास अधिन राहून

अ. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार जे आमच्या लेखापरिक्षणासाठी जरूर आहे ते मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार आम्हांस असे आढळून आले की ते समाधानकारक आहे.

ब. संस्थेचे व्यवहार आमचे दृष्टीस आल्याप्रमाणे संस्थेच्या अधिकारात करण्यात आले आहेत.

क. आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखेकडून आलेली विवरणपत्र योग्य आहेत.

९. लेखांकन मानकाप्रमाणे तालेबंदपत्रक आणि नफा व तोटा हिशोब यांचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे.



१०. आम्ही आणखी पुढील अहवाल सादर करतो

अ. या अहवाला संदर्भात तालेबंदपत्रक आणि नफा तोटा आणि खर्चाचा हिशोब हे हिशोबाची पुस्तके आणि विवरण पत्रे याचा योग्य मेल बसत आहे.

ब. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानुसार संस्थेने योग्य ती तालेबंदपत्रके जी अधिनियमानुसार जरूरीची आहेत ती सर्व व्यवस्थित आहे.

क. लेखापरिक्षण चालू असणाऱ्या वर्षास २०२५-२६ करिता संस्थेस लेखापरिक्षण वर्ग ' अ ' मिळाला आहे.

स्थळ : नृसिंहवाडी

दिनांक : ०१.०७.२०२६

सीए सचिन पुरुषोत्तम उपाध्ये

मे. नं. १६५९७८

भागीदार

प्रसन्न डी. कुलकर्णी आणि कं

चार्टर्ड अकौंटंट्स

पॅनल नं. १०११८०४

ग्रेड अ१

